

महाड येथे सावित्री नदीच्या पुरात
मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या
वारसांना मदत देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक: सीएलएस-२०१६ / प्र.क्र.१९३ / म-०३

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: १९ ऑगस्ट, २०१६

वाचा :

- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक: सीएलएस-५९८३/२४८३६१/ प्र.क्र.८२०/
म-३, दिनांक ३१ जानेवारी, १९८३
- २) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक: सीएलएस-२०१५/प्र.क्र.४०/म-३,
दि.१३ मे, २०१५

प्रस्तावना :

दिनांक ०२ ऑगस्ट, २०१६ रोजी रात्री ११.३० वा.चे दरम्यान महाड-बिरवाडीजवळ मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे कोसळल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या २ एसटी बसेस (राजापूर-बोरीवली व जयगड-मुंबई) व १ तवेरा गाडी वाहून गेल्या आहेत. सदरील वाहनांमध्ये अंदाजे ४० प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यापैकी आतापर्यंत २८ मृतदेह आढळलेले असून सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. तसेच सदर घटनेतील अद्याप १२ व्यक्ती बेपत्ता असण्याची शक्यता आहे. महसूल व वन विभागाच्या संदर्भाधीन दिनांक १३ मे, २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये ठरविण्यात आलेल्या SDRF च्या निकषानुसार विहित असलेली मदत तसेच इतर विशेष मदत देणे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय:

दिनांक ०२ ऑगस्ट, २०१६ रोजी रात्री ११.३० वा.चे दरम्यान महाड-बिरवाडीजवळ मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे कोसळल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या २ एसटी बसेस (राजापूर-बोरीवली व जयगड-मुंबई) व १ तवेरा गाडी वाहून गेल्या आहेत. सदरील घटनेतील आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या वारसांना खालीलप्रमाणे मदतीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	प्रवासी	राज्य परिवहन मंडळामार्फत	राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमार्फत	मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत	एकूण निधी
१	राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवासी	रुपये १०.०० लक्ष प्रत्येकी	रुपये ४.०० लक्ष प्रत्येकी	---	रुपये १४.०० लक्ष प्रत्येकी
२	खाजगी वाहनातील प्रवासी	---	रुपये ४.०० लक्ष प्रत्येकी	रुपये ६.०० लक्ष प्रत्येकी	रुपये १०.०० लक्ष प्रत्येकी

उपरोक्त घटनेतील बेपत्ता असलेल्या प्रवाशांचा शोध न लागल्यास २ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या संबंधित वारसदारांना शासकीय मदत अनुज्ञेय करण्यात यावी.

उपरोक्त विषयी योग्य त्या प्राधिका-याने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधिन राहून मृत व्यक्तींच्या वारसांना मदत अनुज्ञेय राहिल.

i) वरीलप्रमाणे देण्यात येणाऱ्या मदतीमधील राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून होणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक सी-६

२२४५, नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य

०२, पूर, चक्रीवादळे इत्यादि.

१०१, अनुग्रह सहाय्य

(९१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च,

(९१) (०१) रोख भत्ता, मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमींना मदत

(२२४५ ०१५५)

ii) राज्य परिवहन महामंडळामार्फत देण्यात येणारा निधी राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित निधीमधून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८१९११५४०५५०१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दिनेश चव्हाण)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव / सचिव (मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष)
२. अ.मु.स.(परिवहन), मंत्रालय, मुंबई.
३. व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य.
४. विभागीय आयुक्त कोकण विभाग, कोकण
५. जिल्हाधिकारी रायगड- अलिबाग
६. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
८. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
९. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
१०. उप सचिव (कार्यासन म-११), मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
११. अवर सचिव/कार्यासन अधिकारी (अर्थसंकल्प-६/व्यय-९), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

१२.निवड नस्ती (कार्यासन म-३)

प्रत माहितीसाठी अग्रेषित :-

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा.मंत्री (मदत व पूनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
३. मा.राज्यमंत्री (मदत व पूनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मुंबई-४०० ०३२.
४. मा.मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
५. अपर मुख्य सचिव (मदत व पूनर्वसन) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
६. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचे स्वीय सहायक, विधानभवन, मुंबई.
७. सचिव व संचालक, आपत्ती व्यवस्थापन यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.